

मराठी दैनिक

मराठी एकीकरण

बातमीपत्र

मराठी मायबोलीचा अभिमान जोपासणारे एकमेव पत्र

○संपादक : डॉ. श्री. दिपक मोरेश्वर नाईक

○उप संपादिका : .सौ. प्रीती दिपक नाईक ○कार्यकारी संपादक : श्री. विनोद दशरथ मेढे

● वर्ष -०५ ● अंक-१९९ ● मुंबई, शुक्रवार, २० फेब्रुवारी २०२६ ● पृष्ठ-८ ● मूल्य-५ रु.

MARATHI EKIKARAN BATMIPATRA



शिवनेरीवर मध्यरात्री चेंगराचेंगरी!

■ **बातमी / लेख, प्रीती दिपक नाईक**
शिवजयंतीनिमित्त पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध शिवनेरी गड येथे यंदा भाविकांची प्रचंड गर्दी झाली. राज्यभरातून लोक शिवजयंतीसाठी दर्शन घेण्यासाठी आणि शिवज्योत घेऊन येण्यासाठी गडावर आले होते. यामुळे गड परिसर रात्रीपासूनच गजबजलेला होता. सुरवातीला गर्दी नियंत्रणात होती; मात्र रात्रीचे तास जसजसे वाढले तसे नागरिकांची संख्या वाढत गेली. गडावर पोहचलेले लोक मोठ्या उत्साहात होते, शिवजयंतीचे पर्वोत्साह दर्शवत होते. या गर्दीत युवक, वृद्ध, महिला आणि लहान मुले यांचा समावेश होता. गडाच्या अरुंद मार्गावर, विशेषतः अंबरखाण्याच्या खालच्या हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा परिसरात लोकांची घसरगुंडी झाली. येथे प्रवेश-निर्गमन मार्ग अत्यंत अरुंद असून, एकाच वेळी मोठ्या संख्येने भाविक पुढे सरकले, त्यातूनच चेंगराचेंगरीची घटना घडली. घटनेनंतर स्पष्ट झाले की, प्रशासनाच्या पूर्वतयारीवर



गडावर महिला व मुलांसह जखमी

प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शिवजयंतीसारख्या मोठ्या उत्सवासाठी पुरेशी पोलिस बंदोबस्त, प्रवेश-निर्गमन मार्गांचे नियोजन आणि गर्दी नियंत्रणाची पूर्वतयारी अगोदरच करणे अत्यावश्यक आहे. स्थानीय नागरिकांनी आणि उपस्थित भाविकांनी आरोप केला की, पुरेशा पोलिस बंदोबस्ताचा अभाव होता. गर्दी नियंत्रणासाठी काही प्रयत्न केले गेले, पण लोकसंख्या एवढी मोठी होती की प्रशासन अपयशी ठरले. अंबरखाण्याचा हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा या अरुंद मार्गावर नागरिकांची घसरगुंडी सुरू झाली आणि प्रशासनाला या हालचालीवर ताबा ठेवता आला नाही. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाचे पूर्वसूचना, आरक्षित मार्ग, वैकल्पिक मार्ग योजना आणि तत्पर आपत्कालीन यंत्रणा तयार ठेवणे गरजेचे आहे. शिवजयंतीसारख्या उत्सवांसाठी ही शिका अत्यंत महत्त्वाची ठरते, कारण लोकांच्या सुरक्षिततेसाठी योजना आणि तत्परता ही पहिली प्राथमिकता असली पाहिजे.

चेंगराचेंगरीची कारणे
● शिवनेरी गडावर घडलेली चेंगराचेंगरी अनेक कारणांमुळे झाली:
● अतिवादीची गर्दी: शिवजयंतीसारख्या मोठ्या उत्सवावेळी हजारो लोक गडावर पोहोचतात. यंदा अंदाजे ३००० लोकांपेक्षा जास्त उपस्थित होते.
● अरुंद रस्ते आणि प्रवेश मार्ग: अंबरखाण्याचा हत्ती दरवाजा आणि गणेश दरवाजा हे अरुंद असल्याने लोकांची हालचाल नियंत्रित करणे अवघड झाले.
● पुरेशा पोलिस बंदोबस्ताचा अभाव: गर्दी वाढत असताना पोलिसांना सर्व प्रवाहावर नियंत्रण ठेवता आले नाही.
● अचानक लोकांची हालचाल: काही नागरिक पुढे सरकत असताना मागे लोक ओढले गेले, त्यामुळे घसरगुंडी निर्माण झाली.
● घटनेत लहान मुले, महिला आणि पुरुष यांचा समावेश असून अनेक नागरिक किरकोळ जखमी झाले.

प्रशासनाचे पुढील पावले
● घटनेनंतर प्रशासनाचे त्वरित खालील पावले उचलली:
● जखमींवर तात्काळ उपचार आणि पुढील तपासणी सुरू केली.
● गडावर पोलिस बंदोबस्त वाढवून आपत्कालीन रुग्णावाहिका स्थापन केली.
● भविष्यातील गर्दी नियोजनासाठी प्रवेश-निर्गमन मार्गांचे सुधारित मॉडेल तयार केले.
● मोठ्या उत्सवांदरम्यान सुरक्षिततेसाठी नवीन धोरण लागू करण्याचा निर्णय घेतला.
● गर्दी नियोजनासाठी पूर्वसूचना आणि प्रवाह नियोजन, रस्ता विभागणी करून नागरिकांची हालचाल नियंत्रित करणे.
● लहान मुल, वृद्ध आणि महिलांसाठी विशेष गांधी किंवा प्रवेश बिंदू तयार करणे.
● आपत्कालीन वैद्यकीय टीम सतत उपलब्ध ठेवणे, जेणेकरून तातडीने उपचार मिळू शकतील.
● या शिकानी भविष्यातील उत्सवांचे आयोजन अधिक सुरक्षित बनवता येईल आणि नागरिकांच्या जीवितहानीची शक्यता कमी करता येईल.
शिवजयंती हा उत्सव लोकांच्या आनंदाचा आणि धार्मिक श्रद्धेचा ठसा आहे, पण यंदा शिवनेरी गडावर ३००० लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. लहान मुलांसह महिला आणि अन्य नागरिक जखमी झाले. प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले, जे भविष्यातील उत्सवांसाठी महत्त्वाची शिका आहे. भविष्यात अशा उत्सवांदरम्यान सुरक्षितता, पोलिस बंदोबस्त आणि गर्दी नियोजन सर्वांचे प्राथमिकता असावी. या घटनेत गांधी जीवितहानी टळली हेच सुदैव मानले पाहिजे.

मीरा-भाईदरमध्ये मालमत्ता करात मोठी वाढ महासभेत ठराव मंजूर... १ एप्रिल २०२६ पासून अंमलबजावणी

■ **भाईदर। प्रतिनिधी,**
मीरा-भाईदर महानगरपालिका हद्दीत १ एप्रिल २०२६ पासून लागू होणाऱ्या नवीन मालमत्ता कर आकारणी दरामध्ये सत्ताधारी भाजपने मोठी वाढ केली आहे. बुधवारी झालेल्या महासभेत बहुमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे शहरातील निवासी व अनिवासी मालमत्तांच्या करात लक्षणीय वाढ होणार आहे.
यापूर्वी निवासी मालमत्तांसाठी २.४० रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना आणि अनिवासी मालमत्तांसाठी ४.५० रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना दर लागू होता. आता नव्या निर्णयानुसार, निवासी मालमत्ता ४ रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना, अनिवासी मालमत्ता ६ रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना या दराला महापौर डिंपल मेहता यांनी या मंजुरी दिली आहे. नव्याने नोंदणी होणाऱ्या मालमत्तांवर १ एप्रिल २०२६ पासून या दरांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
विरोधकांचा निषेध
या निर्णयास काँग्रेस आणि शिवसेना यांच्या



विकास आघाडीने विरोध दर्शविला. तसेच भाजपच्या नगरसेविका निला सोंस यांनीही करवाढीला विरोध केल्याचे समोर आले आहे. विकास आघाडीचे गटनेते जय ठाकूर यांनी आरोप केला की, सत्ताधारी भाजप बहुमताने जोरावर नागरिकांवर वारंवार करवाढ लादत आहे. शहरात अनेक नागरी समस्या कायम असताना त्यावर उपाययोजना न करता करवाढ केली जात असल्याची टीका त्यांनी केली. करवाढीतून मिळणाऱ्या निधीच्या वापरबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या निर्णयामुळे नागरिकांवर आर्थिक भार वाढणार असून, शहरात याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

बुधवार पेट भागातून ११ बांगलादेशी महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

■ **पुणे। प्रतिनिधी,**
पुणे शहरातील बुधवार पेट परिसरात अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना शोधण्याची मोहीम पोलिसांकडून सुरू आहे. याचपार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून पोलिसांकडून बुधवार पेट परिसरात सातत्याने छापे टाकून झाडाझडती घेण्यात येत आहे. यापूर्वी पोलिसांनी डिस्को बिल्डींगवर छापे टाकून १० बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये तब्बल सातशे पोलिस कर्मचाऱ्यांसह बुधवार पेट परिसरामध्ये काबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं होतं. मात्र पोलिसांच्या



हाती फक्त दोनच बांगलादेशी नागरिक लागल्याचे पोलिसांच्या ऑपरेशनची शहरात चर्चा रंगली होती. मात्र आता पुन्हा एकदा पोलिसांनी बुधवार पेट भागात मोठी कारवाई करत ११ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१७ फेब्रुवारी)

सायंकाळी संयुक्त शोधमोहीम राबवली. या मोहिमेत पुणे पोलिसांच्या परिमंडळ १ च्या पथकाने बुधवार पेट भागात मोठी कारवाई करून एकूण २२ महिलांना ताब्यात घेण्यात आले. या सर्वांची चौकशी केली असता, त्यापैकी ११ महिलांकडे भारतीय नागरिकत्वाचे कोणतेही वैध पुरावे सापडले नाहीत. धक्कादाकट म्हणजे त्या सर्व ११ महिला बनावट आधार कार्ड आणि रेशन कार्डच्या आधारे पुण्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करत होत्या. अखेर चौकशीदरम्यान त्यांनी आपण बांगलादेशी असल्याचे मान्य केले. तसेच याच कारवाईत पोलिसांनी ४ अल्पवयीन मुलींचीही सुटका केली आहे.

पिटा कायद्यांतर्गत करवाई सुरू
दरम्यान, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवार पेटेतील कारवाईसंदर्भात माध्यमांना माहिती देताना सांगितलं की, बुधवार पेटेत बेकायदेशीर हालचाली आहेत आणि त्यावर कारवाई केली जाईल, हे ही सुरवातीला म्हणाले होते. त्यानुसार आम्ही काल रात्री पुन्हा एकदा बुधवार पेटेत कारवाई केली. या कारवाईदरम्यान ११ बांगलादेशी महिला सापडल्या आहेत. तसेच एकूण २२ महिलांना आम्ही ताब्यात घेतलं आहे. बुधवार पेट परिसरात अशा हालचालींना मदत करणाऱ्या सर्वांना आरोपी करण्यात आले आहे. तसेच जे काही बेकायदेशीर आहे, त्यावर आणि सर्व इमारतींची तपासणी करून कारवाई केली जाईल. पोलीस दलाची सुरु असलेली कायदेशीर कारवाई गरज पडल्यास आम्ही आणखी वाढवू. बुधवार पेटेत महिला आणण्याचा दलावर देखील कारवाई केली जाणार आहे. पिटा कायद्यांतर्गत ही कारवाई सुरू आहे आणि ती कारवाई नियमांच्या अधीन राहून सुरू असल्याची माहिती अमितेश कुमार यांनी दिली.

डॉंबिवली-मुंबईत बनावट औषधांचे रॅकेट उधड बनावट Telma AMची विक्री, दोन वितरक अटकेत

■ **डॉंबिवली। प्रतिनिधी,**
उच्च रक्तदाबाच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या 'Telma AM' या औषधाच्या नावाखाली बनावट गोळ्यांचा पुरवठा करणारे रॅकेट मानपाडा पोलिसांनी उधडकीस आणले आहे. याप्रकरणी डॉंबिवली आणि मुंबईतील दोन वितरकांना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधारांचा शोध सुरू आहे. रुग्णांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या गंभीर प्रकारामुळे औषध बाजारात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज उपाध्याय आणि विवेक राय अशी अटक करण्यात आलेल्या वितरकांची नावे आहेत. कल्याण-डॉंबिवली परिसरात बनावट औषधांचा मोठा साठा आढळून आला आहे. उच्च रक्तदाबासाठी वापरल्या जाणाऱ्या 'Telma AM' या प्रिस्क्रिप्शन औषधाच्या



नावाखाली बनावट गोळ्यांची विक्री केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या गोळ्यांवर ग्लेनमार्क फार्मा कंपनीचे लेबल वापरण्यात आले होते.
कंपनीच्या प्रतिनिधींना ठाणे परिसरात त्यांच्या ब्रँड नावाने संशयास्पद औषधांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर एफडीएच्या जप्त नमुन्यांमध्ये गंभीर तफावत आढळली. प्रयोगशाळा विश्लेषणात या गोळ्या अपेक्षित वेळेपेक्षा उशिरा विरघळत असल्याचे

समोर आले. त्यामुळे औषधाचा परिणाम विलंबाने होऊन रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती तज्ञांनी दिली. एफडीए निरीक्षक राजश्री शिंदे यांच्या कारवाईत डॉंबिवलीतील 'श्री राम फार्मा' या वितरकाकडून सुमारे १,००० पट्ट्या जप्त करण्यात आल्या. एफडीएने याबाबत मानपाडा पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली.
तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश राठोडेत यांनी वितरक पंकज उपाध्याय यांना अटक केली. चौकशीत त्यांनी बिहारमधील कंपनीकडून ६,००० पट्ट्या खरेदी केल्याचे सांगितले; मात्र संबंधित कंपनीच्या नावाने बनावट विल तयार केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. तपासात मुंबईतील वितरक विवेक रायलाही अटक करण्यात आली आहे.

लोकलमध्ये पोस्टरबाजी करणाऱ्या बंगाली बाबाला अटक... १५ हजार पोस्टर्स जप्त

■ **मुंबई। प्रतिनिधी,**
मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल डब्ब्यांमध्ये जाहिरातीचे पोस्टर्स चिकटवल्याबद्दल एका बंगाली बाबाला आरपीएफ पथकाने अटक केली आहे. या बाबावर विविध कलमांतर्गत वडाळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून जाहिरातीसाठी छापलेले १५ हजार पोस्टर्स जप्त करण्यात आले आहेत.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या आरपीएफ पथकाने १७ फेब्रुवारी रोजी संयुक्त कारवाई केली. यामध्ये बंगाली बाबा म्हणून ओळख असलेल्या एका व्यक्तीला रेल्वे रिकमध्ये



आणि रेल्वे परिसरात बेकायदेशीरपणे प्रचार साहित्य चिकटवणे आणि वितरित केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. खबऱ्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून रेल्वे परिसरात एक बनावट बाबा कार्यरत असल्याबद्दलचे कळताच रेल्वे रोड बनावलेले सुमारे १५ हजार छापिल पोस्टर्स त्याच्या ताब्यातून जप्त करण्यात येथे संयुक्त छापे टाकण्यात आला. या छाप्यांदरम्यान मोहम्मद नझीर अंदारी नावाच्या एका आरोपीला अटक करण्यात आली. लोकल डब्बे आणि प्रिंटींग एजन्सी आणि व्यक्तींशी संबंधित आर्थिक व्यवहारांचेही तपशीलवार विश्लेषण करण्यात येत आहे.

आले. चौकशीनंतर रेल्वे प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता आरोपीने व्यावसायिक उपक्रम राबवण्यासाठी आणि रेल्वेच्या कोचसह रेल्वे परिसराचा प्रचारासाठी वापर करत असल्याचे मान्य केले. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीच्या सखोल चौकशीत इतर संशयितांचा रेल्वे डब्ब्यांमध्ये प्रचार साहित्य छापण्यात आणि चिकटवण्यात सहभाग असल्याचे उधडकीस आले. संबंधित सहकाऱ्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी तपास सुरू आहे. पोस्टर्स चिकटवणाऱ्या संशयित प्रिंटींग एजन्सी आणि व्यक्तींशी संबंधित आर्थिक व्यवहारांचेही तपशीलवार विश्लेषण करण्यात येत आहे.

रेल्वेच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

■ **वसई। प्रतिनिधी,**
रेल्वेच्या मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात भाईदर आरपीएफ आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्तांच्या शोध पथकाला मोठे यश आले आहे. या कारवाईत मुख्य आरोपीसह चोरीचा माल विकत घेणाऱ्या तीन भंगार व्यावसायिकांना आणि एक वाहन चालक अशा पाच जणांना अटक केली असून त्यांच्याकडून १६ हजार रुपये किंमतीच्या कॉपर प्लेट्स जप्त करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दलाच्या शोध पथकाने तपास सुरू केला होता.



रेल्वे स्थानकादरम्यान (किमी ४०/१-३) रेल्वेच्या तांत्रिक कामात वापरले जाणारे ७ नग कॉपर प्लेट्स (आय-बॉन्ड) चोरीला गेले होते. याप्रकरणी रेल्वे मालमत्ता कायदा, कसम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाच्या शोध पथकाने तपास सुरू केला होता.

या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुख्य आरोपी मुरुगेशन पन्नीर याला नालासोपारा येथून ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार सागदेवन याच्यासह चोरी करून माल भंगारात विकला असल्याची कबुली दिली. त्यानंतर तीन भंगार विक्रेते व एक चालक अशा एकूण पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाने दिली आहे. यातील रेल्वे पोलीस आला या प्रकरणातील फरार आरोपी सागदेवन याचा शोध घेत आहेत.

वैक्सिंगपेवजी शेव्हिंगवा पर्याय वापरत असाल तर या गोष्टी ठेवा लक्षात शरीरावर जाड केस येणे होईल नाहीसे

आता लवकरच उन्हाळा सीझन सुरू होईल, समर वाइब्सनुसार आपणही शॉर्ट्स, क्वट्टो ड्रेसिस घालून बाहेर पडण्याच्या विचारात असाल, अशावेळी पायावर जाड केस असले तर असे कपडे कसे घालू? असा प्रश्नही तुम्हाला साहजिक पडेलच. मग अगदी आयत्या वेळी पार्लरमध्ये जाण्यापेवजी आपण घरीच रेझर घेऊन शेव्हिंगवा पर्याय निवडाल, वास्तविक यात काही हरकत नाही, मात्र अनेकदा शेव्हिंगमुळे पुन्हा अंगावर येणारे केस हे नियमित लवपेक्षा जाडसर येतात आणि पुढच्या वेळी हेच



केस पुन्हा काढून टाकताना त्वचेला त्रास होतो. असं होऊ घातच नसल्यास तुम्हाला शेव्हिंगवेळी फक्त काही सोप्या टिप्स लक्षात ठेवण्याची गरज आहे. अनेक महिलांना वैक्सिंगमुळे त्रास होतो, तर हेअर रिमूव्हल क्रीम्समुळे त्वचा काळवंडते, असाही काहींचा अनुभव असतो, यावर पर्याय म्हणून रेझरचा वापर हा त्यातल्या त्यात सेफ म्हणता येईल. फक्त रेझर योग्य पद्धतीने वापरला जातोय का, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. ही योग्य पद्धत कोणती आणि शेव्हिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्याच्या, हे जाणून घ्या..

कसा वापराल रेझर?
रेझर फिरवताना ज्या दिशेने केस येतात त्या दिशेनेच फिरवा, यामुळे केस मुळासकट निघून जायला मदत होते आणि पुढील वेळेस जाड केस येत नाहीत. रेझर फिरवताना दुखापत होईल इतका जोर लावू नका. हात, पाय, अंडरआर्म्स, गुप्तांग अशा सर्वच ठिकाणी एकच रेझर वापरू नका. ब्लेड चेंज करणारे रेझर वापरत असाल तर एखादे ब्लेड तीन ते जास्तीत जास्त चार वेळा वापरा. त्यावर नको. शेव्हिंग प्रोसेस सोपी करतील असे मार्ग -

जो भाग शेव्ह करायचा आहे तो पाण्याने भिजवा यामुळे केस नरम होतील. हात किंवा पाय, अंडरआर्म्स, प्रायव्हेट पार्टवरील केस काढायचे असतील तरी आधी त्यावर कमी केमिकल्स असलेले शेव्हिंग फोम वापरा, मगच केसांवर रेझरचा वापर

करा. यामुळे केस नरम होतात आणि पटकन निघून जातात. शेव्हिंग केल्यानंतर तुमच्या त्वचेची छिद्रे उघडतात. त्यात धूळ जाऊ नये किंवा कोरडेपणा येऊ नये, रडनेसचा त्रास होऊ नये म्हणून चांगले मॉइस्टरायझर त्वचेला लावा. शेव्ह केल्यानंतर आधी तुम्ही तुमच्या अंडरआर्म्सला अॅलोवेरा जेल किंवा बर्फ लावा. बेबी पावडरने जळजळ होत असल्यास लगेच थांबते.

करा. यामुळे केस नरम होतात आणि पटकन निघून जातात. शेव्हिंग केल्यानंतर तुमच्या त्वचेची छिद्रे उघडतात. त्यात धूळ जाऊ नये किंवा कोरडेपणा येऊ नये, रडनेसचा त्रास होऊ नये म्हणून चांगले मॉइस्टरायझर त्वचेला लावा. शेव्ह केल्यानंतर आधी तुम्ही तुमच्या अंडरआर्म्सला अॅलोवेरा जेल किंवा बर्फ लावा. बेबी पावडरने जळजळ होत असल्यास लगेच थांबते.

आपल्या दैनंदिन आहारामध्ये साखरेचा वापर होत असतो. चहा, कॉफी, आणि मुख्य म्हणजे आपल्या आहारातील बहुतेक सर्वच गोड पदार्थांमध्ये साखरेचा वापर नियमित केला जात असतो. केवळ घरी तयार करण्यात आलेल्या पदार्थांतच नव्हे, तर ब्रेड, बिरिकेटे, तयार सॉसेस, सॅंडविच, सोडस, पॅकेज्ड



फळांचे रस, कोल्ड ड्रिंक्स यांमध्येही साखरेचे प्रमाण जास्त असते. रिफाईन्ड साखर अतिप्रमाणात खाल्ल्याने आरोग्याला धोका निर्माण होत असून, तणूक वयातच उच्च रक्तदाब, मधुमेह, इत्यादी विकार उदभवण्याचे प्रमाण वाढले

मिठाई बनवताना साखरेपेवजी वापरा खजुराची पेस्ट

आहारामध्ये साखर जास्त असल्याने चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येणे, वारंवार मुरुमे, पुटकुळ्या येणे, इत्यादी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळेच आहारतज्ज्ञ दैनंदिन आहारामधून साखरेचे प्रमाण कमी करून साखरेपेवजी नैसर्गिक स्वीटनर्स वापरण्याचा सल्ला देत असतात. नैसर्गिक स्वीटनर्समध्ये अनेक पर्याय उपलब्ध असून त्यामध्ये खजुराच्या पेस्टचा समावेश करता येऊ शकतो. खजुराची विशेषता अशी की त्यामध्ये नैसर्गिक शुगरसोबत प्रथिने, फायबर, झिंक, मॅग्नेशियम इत्यादी क्षारही आहेत. शंभर ग्रॅम खजुरामध्ये २८२ किलो कॅलरीज इतकी ऊर्जा असते. त्यामुळे खजुरापासून तयार केलेली पेस्ट किंवा सिरप रिफाईन्ड साखरेपेवजी वापरली जाऊ शकते. खजुराची पेस्ट घरच्या घरी तयार करण्यासाठी केवळ खजूर आणि स्वच्छ पाणी, इतक्याच साहित्याची आवश्यकता आहे. खजुराची पेस्ट बनवण्यासाठी ताजा पिकलेला खजूर पाण्यामध्ये भिजवून ठेवावा. खजूर भिजवण्याआधी त्याच्यातील बिया काढून टाकाव्यात. त्यानंतर गरम पाण्यामध्ये खजूर भिजवावा. हा खजूर रात्रभर पाण्यामध्ये भिजू घ्यायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी खजूर पाण्यातून काढून घेऊन मिक्सरवर बारीक वाटावा. खजूर भिजवून ठेवलेले पाणी टाकून न देता हे पाणी खजूर मिक्सरवर वाटत असताना घालावे. आवश्यक तितके पाणी घालून आपल्याला हवी तितकी घट्ट किंवा पातळ पेस्ट तयार करून घ्यावी. या पेस्टमध्ये किंचित मीठ, आवडत असल्यास मध, किंवा दालचिनीची पूड मिसळता येईल. यामुळे या पेस्टला वेगळीच चव येते. खजुराचे सिरप तयार करण्यासाठी खजूर पाण्यामध्ये उकळून घ्यावेत. त्यानंतर खजूर उकळलेले पाणी गाळून घेऊन खजुराचा गर वेगळा करावा. गाळलेले पाणी पुन्हा उकळत ठेवून पाकाप्रमाणे दिसेपर्यंत आटवावे. तयार झालेले सिरप थंड झाल्यावर बाटलीमध्ये भरून ठेवावे. खजुराच्या सिरपपेक्षा खजुराची पेस्ट अधिक चांगली, कारण या पेस्टमध्ये फायबर असते.

ओपनफेस सॅंडविच

तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो. खास करून मुलांच्या डब्यात काय पदार्थ घ्यावे हे सुचत नाही. पोळीभाजी नको, पराठे खाऊन कंटाळा आला, सॅंडविच काय तेच तेच.. मग असे करायचे की हे पदार्थ वेगळ्या रूपात घ्यायचे. आता सॅंडविच. नेहमीचे कसे असते, बटाटा, चटणी, काकडीबरोबर नाही का! मग सॅंडविचला वेगळे रूप घ्यायचे. नेहमीचे सॅंडविच बंद असते, हे ओपनफेस ठेवायचे. **साहित्य** - उकडलेला बटाटा, सिमला मिरची, गाजर, फरसबी, चाट मसाला, चिली फ्लेक्स, जिरे पूड, लसूण, मीठ, लिंबू, ब्रेड, चिझ किंवा बटर. **कृती** - उकडलेला बटाटा किसून त्यात हवी तर सिमला मिरची, गाजर, फरसबी काहीही घाला. मात्र अत्यंत बारीक चिरून. आता यात हवा तो मसाला टाका. चाट मसाला, झाय हॅन्स, चिली फ्लेक्स, जिरे पूड, लसूण, मीठ, लिंबू रस चांगले एकत्र केले की ब्रेडचे लांबट तुकडे करा. त्यावर हे मिश्रण थापा. वरून चीझ किसून घाला अथवा थोडे बटर घाला. साधारण ग्रील करा किंवा तव्यावर शकवून घ्या. हे सॅंडविच मेयो किंवा चटणीसोबत खायला द्या.



मनुके खाण्यास जेवढे स्वादिष्ट आहेत, तेवढेच अन्य झायकृत्या तुलनेत स्वस्त देखील आहेत. मनुक्यांचा वापर अनेकदा गोड पदार्थांमध्ये केला जातो. याचा स्वाद पदार्थाला चवदार बनवतो. याव्यतिरिक्त मनुके खाण्याचे अनेक फायदे आहेत. हे फायदे जाणून घेऊया..

जाणून घ्या फायदे मनुके खाण्याचे



शरीराला ताकद मिळते - दररोज मनुके खाल्ल्याने शरीराला ताकद मिळते. मनुक्यात नैसर्गिक साखर असते, जी सहज पचते. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. मनुक्यात कोलेस्ट्रॉल नसते, ज्यामुळे हृदयाची समस्या असलेल्या रुग्णांसाठी हे चांगले आहे. **बद्धकोष्ठता असणाऱ्यांसाठी फायदेशीर** - जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर मनुके खूपच फायदेशीर आहेत. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी मनुके एकप्रकारचे पुरवठा आहे. मनुक्यांना भिजवून खाल्ल्याने अधिक फायदा होतो. **वजन कमी करण्यासाठी** - मनुक्यातील नैसर्गिक साखर तुमच्या शरीराला नुकसान पोहोचवत नाही. यामुळे याचे नियमित सेवन केल्याने तुमचे वजन देखील कमी होते. **हाडे मजबूत होतात** - हाडे मजबूत करायची असतील तर मनुक्यांचे सेवन नक्की करा. मनुक्यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे याचे सेवन दररोज करावे.

हल्ली चोर
तुमचा फोन मिळाल्यावर फक्त एकच गोष्ट शोधता ते म्हणजे तुमचे बँक डिटेलस. सध्या डिजिटल पेमेंट होत असल्यामुळे एकाच डिव्हाइसमध्ये वेगवेगळ्या अॅप्सचा समावेश असतो. स्मार्टफोन चोरण्यासाठी या डिजिटल वॉलेटपर्यंत पोहोचणं इतकं कठीण नाही. अशा अनेक वाईट घटना देखील घडल्या जिथे फोन चोरीला गेल्यावर बँक डिटेलस मिळवून चोराने बँक अकाउंट रिकामां केलं. अशा प्रकारच्या धोक्यापासून वाचण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या

फोन चोरी झाल्यास अशा प्रकारे करा बँक डिटेलस आणि मोबाईल वॉलेटचे रक्षण
पाहिजेत आणि फोन चोरीला गेल्यावर त्या केल्या पाहिजेत. जर तुमचा फोन हरवला किंवा चोरीला गेला तर तुम्ही पुढील पद्धती अवलंबून तुमच्या फोन किंवा त्यातील डेटाचा गैरवापर टाळू शकता. **सिम कार्ड ब्लॉक करा**
फोन हरवल्यावर फोन नंबरचा गैरवापर टाळणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सिम कार्ड ब्लॉक केल्यास फोनवरील प्रत्येक ते अॅप ब्लॉक करता येतात, जे ओटीपीच्या माध्यमातून अॅक्सेस केले जाऊ शकतात. तुम्ही नवीन सिम कार्डवर जुना नंबर मिळवू शकता. त्यासाठी काही वेळ लागू शकतो, परंतु तुमच्या प्रायव्हेसीसाठी आणि मोबाईल

वॉलेटच्या सुरक्षेसाठी सिम कार्ड ब्लॉक करणं अत्यंत आवश्यक आहे. **मोबाईल बँकिंग सर्व्हिस बंद करा**
फोन चोर तुमचे बँक डिटेलस सहज मिळवू शकतो, त्यामुळे बँक सर्व्हिस तत्काळ बंद करणं आवश्यक आहे. तुमचे सिम कार्ड आणि मोबाईल बँकिंग अॅप सिंक असतात, त्यामुळे रजिस्टर्ड नंबरवरील ओटीपीविना कोणीतही रक्कम ट्रान्सफर करणं कठीण



आहे. परंतु फोन हरवल्यावर दोन्ही ब्लॉक करणे उत्तम. **यूपीआय पेमेंट डीअॅक्टिवेट करा**
जेव्हा तुम्ही ऑनलाइन बँकिंग सेवेपर्यंत पोहचू देत नाही तेव्हा चोर इतर मार्ग शोधू लागतो, ज्यात यूपीआयसारख्या पेमेंट ऑप्शनाचा समावेश असतो. त्यामुळे थोडासाही वेळ न दवडता यूपीआय पेमेंट डीअॅक्टिवेट करा. यासाठी तुम्हाला तुमच्या बँकशी संपर्क साधावा लागेल. **सर्व मोबाईल वॉलेट्स ब्लॉक करा**

मोबाईल वॉलेट्समुळे आयुष्य सोपं झालंय, परंतु जर तुमचा फोन चुकीच्या हाती पडला तर गुगल पे आणि पीटीएमसारखे मोबाईल वॉलेट महागात पडू शकतात. संबंधित अॅपच्या हेलप डेस्कशी संपर्क करा आणि जोपर्यंत तुम्ही नवीन डिव्हाइसवर वॉलेट पुन्हा सेट करत नाही, तोपर्यंत ते ब्लॉक करण्यास सांगा.

औषध घेताना घ्या काळजी!

जर तुम्ही नियमित आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जात असाल आणि एखाद्या नवीन डॉक्टरकडे गेल्यास तुमची मेडिकल हिस्ट्री आणि सध्या घेत असलेल्या औषधांची माहिती त्या डॉक्टरांना अवश्य द्या. कोणत्या औषधानं अॅलर्जी होत असल्यास त्याचीही माहिती डॉक्टरांना द्या. **औषध घेऊ नये.** कारण ती औषधं त्यावेळची लक्षणां आणि आजार पाहून दिलेली असतात. **एखादं औषध घेतल्यावर पोट खराब होणं, स्किन इन्फेक्शन अथवा सूज आल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधा.** **औषध रिकाम्यापोटी घ्यायचं आहे की जेवण झाल्यानंतर खायचंय याची माहिती डॉक्टरांना विचारावी.** **औषधाची एक्सपायरी डेट पाहावी.** तारीख बरोबर असेल मात्र औषधाची अवस्था खराब असल्यास, सिल फोडलेलं असल्यास अथवा रंग खराब झालेला असल्यास ते औषध घेऊ नये.

आजकाल केस गळणे, तुटणे, रुक्ष होणे अशा अनेक तक्रारी ऐकायला येतात. त्यावर उपचार म्हणून विविध प्रकारचे शांभू, तेल, कंडिशनर वापरण्याचा सल्ला दिला जातो, मात्र तरीही खूप फायदा होतो असे दिसून येत नाही. त्यामुळे आपल्या या केस समस्यांचे कारण आपण वापरत असलेला कंगवा तर नाही ना याची खात्री करून घ्यायला हवी. कारण केसांच्या या तक्रारींसाठी तुम्ही वापरत असलेले प्लास्टिक अथवा धातूचे कंगवे कारणीभूत असू शकतात. या समस्यांवर सुटका करून घेण्यासाठी लाकडापासून बनवले गेलेले कंगवे खूपच उपयुक्त ठरतात.

लाकडी कंगव्याचा वापर देईल केसांना नवसंजीवनी

कंगवा वापरून डोक्याच्या त्वचेत जे नैसर्गिक तेल असते ते समप्रमाणात पसरत नाही परिणामी केस तुटतात मात्र लाकडी कंगव्याने हे तेल एकसारखे डोक्यावर पसरले जाते त्यामुळे केस अधिक हेलदी आणि चमकदार बनतात. अनेकांची डोक्याची त्वचा मुळतच तेलकट असते. लाकडी कंगवा हे तेल सर्वत्र पसरवतो आणि केस कमी तेलकट दिसतात. लाकडी कंगव्याचे दात टोकदार नसतात तर थोडे बोथट असतात. त्यामुळे हा कंगवा केसातील रक्तप्रवाह सुधारतो. परिणामी केसाची मुळे घट्ट बनून केसगळती कमी होते. प्लास्टिक वा धातूचा



झाडांच्या लाकडापासून बनवलेले कंगवे आणले आहेत. हे कंगवे तुमच्या केसांना नवसंजीवनी देणारे ठरू शकतात. याची अनेक कारणे आहेत. डोक्याची केसाखालची त्वचा लाकडी कंगव्याच्या वापराने दाबली जाते. याचा फायदा डोक्यावरील अॅक्वप्रेशर पॉइंटना होतो आणि त्वचेला मसाज मिळाल्याने तेथील रक्तप्रवाह सुधारतो. परिणामी केसाची मुळे घट्ट बनून केसगळती कमी होते. प्लास्टिक वा धातूचा

घर्षण कमी झाल्याने केस तुटण्याचे प्रमाण कमी होते. केसाखालची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर धातू अथवा प्लास्टिक कंगव्याने अॅलर्जी येऊ शकते तो धोका लाकडी कंगव्यामुळे राहत नाही कारण लाकूड हे नैसर्गिक आहे.

सब्जा खाण्याचे गुणकारी फायदे

तुळस भारतीय घरातील पूजनीय झाड आहे. अनेक घरांमध्ये तुळसीचं रोपटं लावलेलं पाहायला मिळतं. तुळस अनेक आजारांवर औषधी म्हणून काम करते. तुळसीचं बी म्हणजेच सब्जा शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. उन्हाळ्याच्या दिवसात सब्जाचं सेवन केल्याने शरीराला होत असलेला दाह कमी करण्यास मदत होते. सब्जा आपल्या शारीरिक विकासासोबतच मानसिक विकासासाठीही लाभदायक ठरते. सब्जामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन ए, के, ई, बी, मॅग्नेशियम, फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असतं. **वजन कमी करते**
सब्जा वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. सब्जामध्ये अल्फा-लिपोलेनिक अॅसिड असतं. यामुळे शरीरातील पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. सब्जामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असतं त्यामुळे भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. **बद्धकोष्ठतेचा त्रास**
बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास सब्जा गुणकारी ठरते. सब्जा शरीरातील डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेत मदत करते आणि पोट, पचन क्रिया सुरळीत करून आतड्यांचे कार्य चांगले ठेवते. गरम पाण्यात



सब्जा भिजवून रोज रात्री दुधासोबत घेतल्याने फायदा होतो. सब्जामुळे गॅससंबंधी समस्या दूर होण्यास मदत होते. पोटातील जळजळ, अॅसिडिटी कमी करण्यासाठी मदत होते. **त्वचा**
द्रव्यामुळे त्वचेवर मोठा परिणाम होत असतो. परंतु सब्जा त्वचेला ठीक करण्यासाठी फायदेशीर ठरते. नारळाच्या तेलात सब्जा भिजवून त्याने त्वचेवर मसाज करा. यामुळे त्वचा तजेलदार होण्यास मदत होते. **केसांसाठी फायदेशीर**
प्रदूषणामुळे केस निर्जीव होतात. सब्जात असणारी विटॅमिन, लोह, प्रोटीन अशी पोषक द्रव्ये केसांसाठी उपयोगी ठरतात. तेलात सब्जा भिजवून लावल्याने केस चमकदार होण्यास मदत होते. **या आजारांवर गुणकारी**
मानसिक समस्या म्हणजेच टेन्शन, डिप्रेशन, मायग्रेन यांसारख्या आजारांवर सब्जा फायदेशीर ठरते. सब्जाच्या सेवनाने उत्साही वाटते. उन्हाळ्याच्या दिवसांत पोट थंड राहते. सब्जाच्या सेवन केल्याने खाल्ल्यानंतर पोटात अॅसिडिटी कमी होते. रोगप्रतिकारशक्ती वाढते. सब्जामुळे शरीरातील टॉक्सिन दूर होतात. त्यामुळे अनेक छोटीछोटी समस्या कमी होतात. शरीराला एनर्जीही मिळते.

उन्हाळ्याच्या दिवसांत शिळं अन्न खाण्याचे ५ मोठे तोटे

बिझी शेड्यूल असल्यामुळे अनेक लोक एकत्र अन्न शिजवून वेळेवेळी फ्रीजमधून काढून वापरत असतात. तसे तर असे करणे योग्य नाही, तरी उन्हाळ्यात याबद्दल विशेष काळजी घेण्याची गरज असते. शिळ्या पदार्थांमध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात आणि यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येतात. कित्ती वेळ पूर्वी तयार जेवण करणे योग्य ठरेल, असा प्रश्न आपल्या मनात असेल तर डॉक्टरांप्रमाणे चार ते पाच तास पूर्वी तयार अन्न खायला हरकत नाही, परंतु याहून अधिक वेळेपूर्वी तयार पदार्थ खाणे आपल्या आरोग्यासाठी

योग्य ठरणार नाही. कापलेले फळ आणि भाज्या तर मुळीच वापरू नये. याचे नुकसान जाणून घ्या: **कर्करोगाचा धोका**
शिळं अन्न पोटातील कर्करोगाचा धोका निर्माण करतं. यातून आढळणारे बॅक्टेरियामुळे हायड्रोकार्बन आणि कॅन्सरचा धोका वाढतो. **ताप येणे**
बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे ताप येण्याची शक्यता नाकारता येत नाही. **पोटदुखी**
शिळं अन्न खाल्ल्याने पोटात गॅस, अॅसिडिटी आणि पोटदुखी सारख्या समस्या झेलाय्या लागू शकतात. फ्रीजमध्ये गार झालेले

बॅक्टेरिया लवकर पसरू लागतात. एक ते दोन तासांतच कीटाणुंची संख्या तिप्पट वाढते ज्यामुळे फूड पॉइजनिंग आणि लूज मोशनसारख्या समस्या उदभवतात. **अतिसार**
पचनतंत्र आणि प्रतिरक्षातंत्र कमजोर झाल्यामुळे उन्हाळ्यात शिळं अन्न सेवन केल्याने अतिसारचा धोका उदभवू शकतो. यामुळे लूज मोशन, उलट्या, ताप देखील होऊ शकतो. अनेकदा शरीरात पाण्याचा कमीमुळे धोका निर्माण होतो. फ्रीजमध्ये ठेवलेले डेअरी प्रॉडक्ट्स देखील अधिक दिवसांपर्यंत वापरू नये. दूध उकळल्यावर ते त्याच दिवशी संपवावे.

उन्हाळ्यात घरातून बाहेर निघण्यापूर्वी सनस्क्रीन लावण्याचा सल्ला दिला जातो. उन्हात नाजूक त्वचेवर जळजळ होते आणि लाल डागदेखील पडू शकतात. अशात आज आम्ही आपल्याला असे काही उपाय सांगत आहोत ज्यामुळे त्वचेचं आरोग्य चांगले राहील आणि सौंदर्यप्रसाधने प्रॉडक्ट्सवर निर्भरता कमी. त्वचेच्या आरोग्यासाठी ब्युटी प्रॉडक्ट्सपेक्षा हेलदी डायट अधिक आवश्यक आहे. त्वचेचं तारुण्य टिकून राहावं म्हणून प्रोटीन आणि विटॅमिन सी अत्यंत आवश्यक आहे. याने त्वचेवर

एक सुरक्षा परत तयार होते. **योग्य आहार**
बीन्समध्ये जिंक आणि हायड्रोलेक अॅसिड आढळत याने त्वचेत कोलाजन पातळी राखण्यास मदत मिळते. गाजरामध्ये विटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळतं. याचे सेवन प्रमाणात आढळतं. स्ट्रॉबेरीज सामील करा. याने त्वचेचं आरोग्य राखण्यास मदत मिळते.



पिंपल्स, पुरळ यासारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. सोबतच त्वचेत रक्त संचार योग्यरीत्या होतं. **शॉर्टी व्हॉकसांसाठी** आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिड सामील करावे. मासे सेवन करणे त्वचा आणि केस दोघांसाठी फायदेशीर ठरतं. **ब्लूबेरीमध्ये** अधिक प्रमाणात अँटीऑक्सिडेंट्स आढळतं. ब्लूबेरीजचे सेवन केल्याने त्वचा खूप काळ साँफ्ट राहते. याने हृदयासंबंधी तसेच कर्करोग यासारखे आजारदेखील टाळता येऊ शकतात. **उन्हाळ्यात** आपल्या आहारात लाल सिमला मिरच्या, टोमॅटो आणि स्ट्रॉबेरीज सामील करा. याने त्वचेचं आरोग्य राखण्यास मदत मिळते.

मुंबईच्या महापौरपदाबाबत नव्या चर्चांना उधाण

■ बातमी / लेख, प्रीती दिपक नाईक

मुंबईचा महापौर, स्थायी समिती, शिक्षण समिती किंवा विविध समितींच्या अध्यक्षपदाबाबत राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरु आहेत. कारण मुंबईच्या महापौर पदाबाबत भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सव्या-सव्या वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. तसेच इतर समित्यांच्या अध्यक्षपदाबाबतही असाच फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीनंतर समोर आलेल्या या वृत्तानंतर मुंबई महापालिकेतला निवडणुकीचा दिवस अजून संपलेला नाही हे स्पष्ट होताना दिसत आहे. विशेष म्हणजे याबाबतचे वृत्त समोर आल्यानंतर आता भाजपचा महापौर पाच वर्षे राहणार अशी देखील माहिती सूत्रांनी दिल्याचं एका वृत्त वाहिनीने दिलं आहे.

मुंबई महापालिका निवडणुक अत्यंत चुरशीची बघायला मिळाली. ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे या निवडणुकीला अतिरिक्त वळण लागलं होतं. प्रत्येक पक्षाची धाकधूक वाढली होती. अशा या चुरशीच्या निवडणुकीचा ऐतिहासिक निकाल लागला. ३० वर्षांपासून ठाकरेंच्या ताब्यात असणारी मुंबई महापालिका त्यांच्या हातून निसटली. भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महायुतीला इथे मोठं यश आलं. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर भाजप आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांच्यात महापौर पदावरून रस्सीखेच



सुरु असल्याचं बघायला मिळालं.

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये ठेवलं. यानंतर काही दिवसांनी भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपापल्या गटाची नोंद केली. तसेच भाजपच्या रितु तावडे या मुंबई महापालिकेच्या महापौर पदी विराजनाम झाल्या. तर संजय घाडी यांची शिवसेनेच्या उपमहापौरपदी वर्षी लागली. महापौर निवडणुकीनंतर आता याबाबतचे सर्व सस्पेन्स संपले असतील, असं वाटत असतानाच आता नवी चर्चा उदयास आली आहे.

सव्या-सव्या वर्षाचं फॉर्म्युला?

मुंबई महापालिकेच्या महापौर पदाबाबत आता महायुतीत एकमत झाल्याची नवी माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत पहिले सव्या वर्षे मुंबईच्या महापौर राहणार असल्याची माहिती आहे. यानंतर पुढचे सव्या वर्षे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या महापौर बसणार असल्याची चर्चा आता समोर आहे. विविध माध्यमांनीदेखील सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. पण हे वृत्त समोर आल्यानंतर पाच वर्षे भाजपचा महापौर असेल, असं वेगळ्या सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त देखील देण्यात आलं आहे. तसेच असं असेल तर जिथे शिवसेनेच्या महापौर असेल तिथे भाजप सव्या वर्षांनी दावा करेल, असंही सूत्रांनी सांगितल्याचं वृत्त माध्यमांकडून देण्यात आलं आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात २९ जानेवारीला महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सर्व महापालिकांमधील तिळा सुटल्याची माहिती आता समोर येत आहे. मुंबई आणि इतर महापालिकांमध्ये महायुतीचा तिळा सुटत नसल्याने महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत चर्चेच्या मार्गातून सर्व महापालिकांचा तिळा सुटल्याची चर्चा आहे. या बैठकीत समितींच्या अध्यक्षपदांचा देखील फॉर्म्युला ठरला आहे. महायुतीत समन्वय राहावा यासाठी दोन्ही पक्षांनी समजसंपणाची भूमिका घेतल्याची माहिती समोर येत आहे.

कामणसह वसई पूर्व भागात पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र

■ वसई-१ प्रतिनिधी,

वसई-विरार महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या वसई पूर्वेकडील कामण आणि आसपासच्या गावांमध्ये पाण्याची कमतरता गंभीर स्वरूप धारण करत आहे. गेल्या महिनाभरापासून अनेक कुटुंबांना पाणीपुरवठा मिळत नसल्याने त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीला ही समस्या उद्भवते. मात्र अजूनही यावर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही, अशी खंत स्थानिकांनी व्यक्त केली आहे.



कामण, सातीवली, चिंचोटी, देवदल आणि कोल्ही या परिसरातील रहिवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नैसर्गिक जलस्रोत आटल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. काही ठिकाणी नागरिकांनी विहिरी व ओढ्यांमध्ये खड्डे करून गडूळ पाणी काढण्यास सुरुवात केली आहे. हे पाणी वापरताना आरोग्याच्या तक्रारी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिकेकडे पाणीपुरवठा करणाऱ्या

धरणांमध्ये सध्या समाधानकारक साठा असल्याचे सांगितले जाते. तसेच मागील वर्षी अतिरिक्त पाण्याचीही भर पडल्याची माहिती आहे. तरीही काही भागांपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. टँकरद्वारे पाणी देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याचे सांगितले असले, तरीही अनेक भागात प्रत्यक्षात टँकर पोहोचले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे यांनी लेखी निवेदन देत तातडीने टँकर सुरु करण्याची मागणी केली आहे. तसेच अॅड. दिनेश म्हात्रे यांनीही २०१५ पासून वारंवार पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना न झाल्याची नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, वसई विार महापालिका प्रशासनाने पाणीटंचाईग्रस्त भागांना टँकरने पाणी देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी वेगाने व्हावी आणि भविष्यात ही समस्या कायमची दूर व्हावी अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

झोपडपट्टीतील कर्मशियल व्यावसायिकांकडून कर आकारणी मालमत्ताधारकांकडून ३२ कोटींची वसुली



याची आकारणी केली जात नाही. परंतु अनेक झोपड्यांमध्ये निवासी ऐवजी कर्मशियल वापर मोठ्याप्रमाणात होत असून अशाप्रकारे कर्मशियल वापर होत असलेल्या झोपड्यांना मालमत्ता कर आकारणी केली जावी, अशा प्रकारचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त तथा प्रशासन भूषण गगारणी यांनी कर्मशियल झोपड्या या मालमत्ता करच्या कक्षेत आणण्या जाव्यात अशाप्रकारचा निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या २६ प्रशासकीय विभाग कार्यालयाच्या हद्दीतील कर्मशियल झोपड्यांचा सर्वे करण्यात आला. त्यानुसार सर्वप्रथम ७३६४ कर्मशियल झोपड्यांवर २७ कोटी ०६ आणि त्यावरील दंड ४ कोटी ७१ लाख रुपये अशाप्रकारे एकूण ३१ कोटी ७७ लाख ६१ हजार रुपयांचा मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली होती. त्यानंतर १ मार्च २०२५ पासून त्यात २६७५ कर्मशियल झोपड्यांचा समावेश करण्यात आला. या नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या कर्मशियल झोपड्यांचा २० कोटी १३ लाख रुपये आणि त्यावरील दंड १३ लाख रुपयांचा दंड अशाप्रकारे ११ कोटी ६६ लाख रुपयांचा मालमत्ता कराची आकारणी करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेने ५०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करमाफी दिली असून सध्या झोपडपट्ट्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा मालमत्ता कर आकारला जात नाही. या झोपडपट्ट्यांना टोकपणे मालमत्ता कराची आकारणी केली जावी, अशी मागणी होत असली तरी प्रत्यक्षात ५०० चौरस फुटाच्या घरांना करमाफी असल्याने झोपड्यांना

याची आकारणी केली जात नाही. परंतु अनेक झोपड्यांमध्ये निवासी ऐवजी कर्मशियल वापर मोठ्याप्रमाणात होत असून अशाप्रकारे कर्मशियल वापर होत असलेल्या झोपड्यांना मालमत्ता कर आकारणी केली जावी, अशा प्रकारचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार महापालिका आयुक्त तथा प्रशासन भूषण गगारणी यांनी कर्मशियल झोपड्या या मालमत्ता करच्या कक्षेत आणण्या जाव्यात अशाप्रकारचा निर्णय घेतला आहे.

मुंबई महापालिकेने ५०० चौरस फुटाच्या घरांना मालमत्ता करमाफी दिली असून सध्या झोपडपट्ट्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा मालमत्ता कर आकारला जात नाही. या झोपडपट्ट्यांना टोकपणे मालमत्ता कराची आकारणी केली जावी, अशी मागणी होत असली तरी प्रत्यक्षात ५०० चौरस फुटाच्या घरांना करमाफी असल्याने झोपड्यांना

मुलुंडमध्ये ७० वर्षीय म्युच्युअल फंड एजंटच्या खात्यातून पैसे चोरी

■ मुंबई प्रतिनिधी, मुलुंडमधील सायबर फसवणूक करणाऱ्यांनी हॉटेल बुकिंग योजनेच्या नावाखाली ७० वर्षीय म्युच्युअल फंड एजंट सुकुमार कांबळे यांना फसवले आणि त्यांच्या बँक खात्यातून अंदाजे २.७५ लाख रुपये काढले. फसवणुकीचा बळी पडलेला कांबळे हा त्यांच्या कुटुंबासह वैयक्तिक व्यवसायासाठी पुण्याला जात होता आणि ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांनी अगोडा अॅपद्वारे हॉटेल बुकिंग सुरु केले. अॅपवर आवश्यक माहिती भरल्यानंतर त्यांनी गुगल पेद्वारे ५,६०२ रुपये दिले आणि त्यांच्या बँकेकडून एक पुष्टीकरण संदेश मिळाला.

त्यानंतर थोड्याच वेळात त्यांनी त्यांचा ईमेल पत्ता तपासला तेव्हा त्यांना अगोडाकडून एक ईमेल आला ज्यामध्ये त्यांची बुकिंग प्रक्रिया अपूर्ण असल्याचे आणि त्यांची माहिती अपडेट करायची असल्याचे कळवले गेले. ईमेलमध्ये १९८०३३५४२३ हा बुकिंग

आयडी देखील होता. घाबरून कांबळे यांनी गुगलवर अगोडा कस्टमर केअरचा शोध घेतला, जिथे त्यांना एक मोबाइल नंबर सापडला. त्या नंबरवर कॉल केल्यावर, दुसऱ्या बाजूच्या व्यक्तीने स्वतःची ओळख ग्राहक सेवा प्रतिनिधी म्हणून करून मदतीचे आश्वासन दिले आणि व्हॉट्सअॅप मेसेजनुसार त्याची माहिती अपडेट करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

व्हॉट्सअॅप तपासल्यानंतर, कांबळे यांना राहुल कुमार मिश्रा यांच्या नावाने एक ईमेल आणि ऑडिओ व्हिडिओ आढळली. ऑडिओमधील सूचनांनुसार, फसवणूक करणाऱ्याने त्यांना प्रोसेसिंग फी म्हणून फक्त १० रुपये पाठवण्यास सांगितले. त्यांच्यावर विश्वास ठेवून, कांबळे यांनी गुगल पे द्वारे १० रुपये दिले. त्यानंतर फसवणूक करणाऱ्याने त्यांना विचारले की त्यांना प्रलंबित बुकिंग पैसे कोणत्या खात्यात जमा करायचे आहेत आणि त्यांनी त्यांचा गुगल पे नंबर दिला. संभाषणादरम्यान, फसवणूक करणाऱ्याने

त्यांच्या आयडीव्हीआय बँकेच्या डेबिट कार्डची माहिती देखील मिळवली आणि जलद परतफेड करण्याचे आश्वासन दिले. कांबळे यांनी त्यांच्या पत्नीला पैसे पाठवण्यासाठी गुगल पे अॅप उघडले तेव्हा फसवणूक उघडकीस आली. व्यवहाराचा इतिहास पाहून त्यांना धक्का बसला. तीन वेगवेगळ्या व्यवहारांमध्ये त्यांच्या खात्यातून एकूण रु.२७५,०१५.९० अज्ञात खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. नोंदीवरून असे दिसून येते की, रु.१० व्यतिरिक्त, एकदा रु.१९०,००५.९० काढले गेले आणि दुसऱ्यांदा रु.८५,००० काढले गेले. फसवणूक करणाऱ्यांनी बनावट वेबसाइटद्वारे त्यांच्या मोबाईल फोनचा रिमोट अॅक्सेस मिळवला आणि हे पैसे हडप केले असा पीडितेचा आरोप आहे. पोलिसांनी मुन्हा दाखल केला आहे आणि ज्या बँक खात्यांवर फसवणूकीचे पैसे हस्तांतरित केले गेले त्या बँक खात्यांचा आणि मोबाईल नंबरचा तपास सुरु केला आहे.

महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांना प्रत्येकी ११ रुपयांचा दंड भरावा लागणार : हायकोर्ट

■ मुंबई प्रतिनिधी,

अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश दिले असतानाही त्याची अंमलबजावणी न केल्याने उच्च न्यायालयाने दोन अधिकाऱ्यांना दंड ठोठावला आहे. या दोन अधिकाऱ्यांना म्हणजे अतिरिक्त उपायुक्त अश्विनी जोशी आणि उपायुक्त चंदा जाधव यांना न्यायालयाने प्रत्येकी ११ रुपयांचा दंड केला आहे. हा दंड त्यांच्या मासिक वेतनातून दोन दिवसात कट करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. फोर्ट परिसरातील एका

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या कारभारवर आणि न्यायालयीन आदेशांच्या अंमलबजावणीत होणाऱ्या विलंबावर उच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी आणि उपायुक्त चंदा जाधव या दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांना न्यायालयाने प्रत्येकी ११ रुपयांचा प्रतिक्रमक दंड ठोठावला आहे.

इमारतीमधील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दोन वेळा दिले होते.

परंतु, पालिकेच्या वतीने या आदेशांचे पालन करण्यास वारंवार विलंब करण्यात आला.

न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान किंवा त्याकडे दुर्लक्ष करणे हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा

न्यायालयाने यावेळी दिला. विशेष म्हणजे, हा दंड या दोन्ही अधिकाऱ्यांच्या मासिक वेतनातून येत्या दोन दिवसात कापून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. "केवळ अकरा रुपये का?" असा प्रश्न उपस्थित होत असताना, न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, दंडाची रक्कम महत्त्वाची नसून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी व्हायलाच हवी, असा संदेश पालिकेच्या शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत पोहोचवा, हाच आमचा मूळ हेतू आहे.

महापालिका स्वच्छता कामगारांची विशेष कर्करोगाची तपासणी

■ मुंबई प्रतिनिधी,

मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे हजारो स्वच्छता कर्मचारी मुंबईचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्मापित भावनेने अतिरिक्तपणे काम करत असतात. पण हे काम करत असताना त्यांचे आरोग्यही महत्त्वाचे असते. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या व्हायफू दक्षिण विभागाच्या पुढाकाराने आणि टाटा स्मारक रुग्णालयाच्या सहकार्याने मुंबईतील विविध ठिकाणी कर्करोग तपासणी आणि जनजागृती करिता विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

मुंबई महानगरपालिकेचे विविध कर्मचारी आणि कामगार हे मुंबईत दररोज सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा कचरा गोळा करणेसकलन करणे, रस्त्यांची स्वच्छता

करणे, नाले तसेच सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता करणे आदी कामे करीत असतात. ही कामे करताना दुर्गंधी, धूळ, आणि आरोग्यास हानिकारक अशा घटकांशी कर्मचाऱ्यांचा संपर्क येतो. काही कर्मचारी, कामगार हे व्यसनधीन होतात. या कारणांनी त्यांना कर्करोगासारख्या विविध आजारांना सामोरे जावे लागते. यामुळे कर्मचाऱ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक जीवनावर विपरीत परिणाम होतो.

या सर्व बाबींपासून त्यांना परावृत्त

या शिबिरांमध्ये टाटा स्मारक रुग्णालयाच्या कर्करोग प्रतिबंध विभागाचे तज्ञ वैद्यकीय मंडळी आणि त्यांच्या पथकांकडून कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने कर्करोग तपासणी करण्यात आली. तसेच, महिला कामगार यांना स्तनांच्या कर्करोगाची पूर्व अवरुध्दा वेशीव ओळखण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या निदानासाठी आधुनिक इल्युपीडी रेलफ सॅम्पलिंग वॅज्जनाचा वापर करून कर्करोग तपासणी आणि निदान करण्यात आले. त्यासोबतच तंबाखू, मद्यपान आदी व्यसनांचे दुष्परिणाम समजावून देत, व्यसनापासून दूर राहण्यासाठी तज्ञांकडून समुपदेशन करण्यात आले.

करणे आणि त्यांचे आरोग्य सुदृढ रहावे, यासाठी उप आयुक्त (परिसंळ-२) प्रशांत सपकाळे, एफ दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्त वृषाली इंगळे यांच्या पुढाकाराने टाटा स्मारक रुग्णालयाच्या सहकार्याने विशेष कर्करोग तपासणी व जनजागृती आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे हजारो स्वच्छता कर्मचारी मुंबईचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सर्मापित भावनेने अतिरिक्तपणे काम करत असतात. पण हे काम करत असताना त्यांचे आरोग्यही महत्त्वाचे असते. ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेच्या व्हायफू दक्षिण विभागाच्या पुढाकाराने आणि टाटा स्मारक रुग्णालयाच्या सहकार्याने मुंबईतील विविध ठिकाणी कर्करोग तपासणी आणि जनजागृती करिता विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले.

मुंबई महानगरपालिकेचे विविध कर्मचारी आणि कामगार हे मुंबईत दररोज सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा कचरा गोळा करणेसकलन करणे, रस्त्यांची स्वच्छता

रस्ते खड्ड्यात घालणाऱ्या कंत्राटदारांना ३७ कोटींचा दंड अन् वसुली केवळ १६ कोटींची

■ मुंबई प्रतिनिधी,

खड्डेमुक्त मुंबईसाठी सिमेंट कॉक्रीटचे रस्ते करण्यावर मुंबई महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. दोन टप्प्यात रस्त्यांचे कॉक्रीटकरण सुरु असून कामात दिरंगाई, वेळकाढूपणा करणाऱ्या कंत्राटदारांना तब्बल ३७ कोटी ५७ लाखांचा दंड ठोठावला आहे. मुंबईकरांना मजबूत व टिकाऊ रस्ते देण्यासाठी पालिका प्रशासन कटीबद्ध असून कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा उगाण्यात येईल, असा इशारा पालिकेच्या रस्ते विभागाने दिला आहे. दरम्यान, ३७.५७ कोटींचा दंड ठोठावला असला तरी प्रत्यक्षात १६ कोटी ३३ लाख रुपये वसूल करण्यात आले असून २१ कोटी रुपयांचा दंड वसूल करणेच असल्याचे अधिकार्यांने

सांगितले. दरम्यान, सिमेंट कॉक्रीटचे रस्ते दोन टप्प्यात करण्यात येत असून सुमारे १२ हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. खड्डेमुक्त मुंबईतील रस्त्यासाठी सिमेंट कॉक्रीटचे रस्ते करण्याचे निर्देश तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेला दिले होते. त्यानुसार दोन टप्प्यात सिमेंट कॉक्रीटचे रस्ते करण्यावर पालिका प्रशासनाने भर दिला आहे.

मात्र कॉक्रीटचे रस्ते करताना निकृष्ट दर्जाचे काम, कामात दिरंगाई, वेळकाढूपणा यामुळे १० कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यात फेज वन व फेज टू मध्ये एकूण ३७ कोटी ५७ लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

फेज टू अंतर्गतही अनेक कंत्राटदारांवर कारवाई

०.८५ कोटी दंड; ०.३४ कोटी वसूल करणे
०.६७ कोटी दंड; ०.३३ कोटी वसूल करणे
१.०२ कोटी दंड; ०.३९ कोटी वसूल करणे
०.३४ कोटी दंड; ०.३० कोटी वसूल करणे



शेअर बाजारात गुंतवणूकीच्या नावाखाली मुंबईतील वृद्ध दंतवैद्याची फसवणूक

■ मुंबई प्रतिनिधी,

घाटकोपरमधील सायबर फसवणूक करणाऱ्यांनी ६९ वर्षीय महिला दंतवैद्याची शेअर बाजारात गुंतवणूक करण्याच्या नावाखाली रु. ३.६२ कोटींची फसवणूक केली. काही दिवसांत मोठ्या नफ्याचे आभिष दाखवून, फसवणूक करणाऱ्यांनी तिच्या आयुष्यातील बचत हिरावून घेतली. तक्रारीनंतर, पूर्व विभाग सायबर पोलिसांनी मंगळवारी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आणि तपास सुरु केला.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ऑगस्ट २०२५ मध्ये कुंजण पटेल असल्याचे सांगणाऱ्या एका पुरुषाने महिलेशी संपर्क साधला तेव्हा फसवणूक सुरु झाली. शेअर ट्रेडिंग तज्ञ असल्याचा दावा करून, त्याने तिला घरून भरीव नफा कमावण्याचे आभिष दाखवले आणि मोफत ट्रेडिंगचे धडे दिले. तिचा विश्वास संपादन करण्यासाठी, त्याने तिला एक संशयास्पद लिंक पाठवली आणि तिच्या मोबाईल फोनवर एक अॅप डाउनलोड करायला

नावाखाली आणखी पैसे मागितले. या प्रक्रियेत तिची संपूर्ण भांडवल संपली. जेव्हा तिने अमेरिकेत राहणाऱ्या तिच्या मुलाकडून पुढील गुंतवणूकीसाठी मदत मागितली तेव्हा त्याला संशय आला. ऑनलाइन चौकशी केल्यावर तिला आढळले की ती ज्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करत होती ते पूर्णपणे फसवते होते आणि अशी कोणतीही कंपनी अस्तित्वात नव्हती.

तिच्या मुलाच्या सल्ल्यानुसार, महिलेने पोलिसांशी संपर्क साधला, तेव्हाच तिला समजले की तिची फसवणूक झाली आहे. तपासात असे दिसून आले की अॅपमध्ये दाखवलेला नफा केवळ ग्राफिक डिझाइनद्वारे कमावला गेला होता आणि पैसे वेगवेगळ्या बनावट खात्यांमध्ये ट्रान्सफर केले गेले होते. सायबर पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे आणि ज्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केले गेले होते त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र हळदीच्या कार्यक्रमात जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे

खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. मात्र नवरीकडील मंडळींवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले आहेत. त्यामुळे पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर हळदी समारंभात वाहला रक्ताचा सडा... किरकोळ वादातून तिघांची निर्घृण हत्या

■ धुळे प्रतिनिधी,

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे लनसमारंभाच्या आनंदावर विरजण पडल्याची घटना समोर आली आहे. लनसमारंभाच्या आधी होणाऱ्या हळदी समारंभात किरकोळ वादातून झालेल्या तुंबळ हाणामारीत तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (१९ फेब्रुवारी) दुपारी एकच्या

सुमारास घडली आहे. आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मृतांच्या नातेवाईकांनी केली आहे. मात्र आरोपी फरार झाल्यामुळे पोलीस सध्या त्यांचा शोध घेत असून पुढील तपास सुरु आहे. मात्र सदर घटनेमुळे संपूर्ण धुळे जिल्हात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या प्राथमिक

माहितीनुसार, साक्री आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वादाची ठिणगी पेटलेली होती. साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडीओ प्रसारित केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते. यानंतर आज पिंपळनेर येथे हळदीचा कार्यक्रम सुरु असतानाच नवरदेव आणि नवरीकडील पाहुण्यांमध्ये

जीवघेणा हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सुरेश सुपडुगिर गोसावी (५५), साहील सुरेशगिर गोसावी आणि देवा रवींद्र पवार (३५) या तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर साहील सुरेश गोसावी, पंकज अशोक गीर, सुरेश सुपडू गीर आणि सागर गोसावी हे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. गंभीर जखमींपैकी एकास

पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, सदर घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने उपचारासाठी धुळे येथील जिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र हळदीच्या कार्यक्रमात जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक व संपादक - डॉ. श्री. दिपक मोरेश्वर नाईक यांनी सोमाणी प्रिंटींग प्रेस, कार्यालय - गाला नं. ४, एन. के. इंडस्ट्रियल इस्टेट, प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेटच्या बाजुला, गेट नं. २, गोरेगाव (पूर्व) मुंबई ४०००६३ (महाराष्ट्र), येथे छापून रुम नं. १०३, कुणाल कुटीर बी बिल्डींग, नवघर रोड, हनुमान मदिराजवळ, भाईंदर (पूर्व), जि. ठाणे ४०११०५ (महाराष्ट्र) येथे प्रसिद्ध केले. संपादक - डॉ. श्री. दिपक मोरेश्वर नाईक, पीआरबी कायद्यानुसार संपादकीय जबाबदारी यांची राहिल, सर्व वाद आणि दावे ठाणे न्यायालयीन कक्षच्या आधील राहतील. (या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या / लेख / जाहिराती यांची जबाबदारी संबंधीत वार्ताहर, लेखक, आणि जाहिरात प्रतिनिधी यांच्यावर राहिल.) भ्रमणवृत्ती - ७४००००१४७४. Email : marathiekikaran2021@gmail.com